HCKK Ventures Limited

CIN-L45100MH1983PLC263361

Registered Office: Office No. 514, Roongta Business Center, 5th Floor, Govind Nagar, Nashik- 422009 Tel: +91 8976707683 Email: info@hckkventures.com Website: www.hckkventures.com

Date: 11th July,2023. To, Department of Corporate Services BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001

Sub: Newspaper advertisement of Un- Audited Financial Results for the Quarter Ended 30th June, 2023 pursuant to Regulation 30 read with Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Reference: HCKK Ventures Limited Scrip Code: 539224

Dear Sir/Madam,

This is to inform you that at the meeting of the Board of Directors of the Company held on Friday, 07th July, 2023 at Office 103, Satelite Silver, Opp. National Garage, before Mittal Estate, Andheri Mumbai- 400059, Maharashtra, India the Board of Directors of the Company considered and approved the Un-Audited Financial Results for the First Quarter Ended 30th June, 2023.

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations), the Company has also published an advertisement in the "Active Times" (English Language) and "Lakshadeep" (Marathi Language). The copies of e-paper advertisements are enclosed herewith.

This information is disseminated as per the applicable Listing Regulations. Kindly take the same on record.

Thanking You,

Yours Faithfully,

FOR HCKK VENTURES LIMITED

PRASHANT AGARWAL
COMPANY SECRETARY CUM COMPLIANCE OFFICER
PAN: BBRPA1282P

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT, I am investigating the unencumbered right, title and interest o behalf of my client/s who has agreed to purchase a flat from the existing owners MR SATISH G. ARORA, (33.34%) MR. VIJAY G. ARORA, (33.33%) , MR. VARUN SURESH ARORA (11.11%), MR. AJAY SURESH ARORA (11.11%), AND MRS. AART ANULAKSH ARORÁ (11.11%), who are the owners of schedule flat, as mentioned below. (hereinafter referred to as "the said flat").

SCHEDULE OF THE RESIDENTIAL FLAT

Flat No- 101, First floor, B Wing, Vashveen Apartments C.H.S. Limited, Sever Bunglows, Opp. Canara Bank, Jay Prakash Road, Andheri (West), Mumbai- 400 061 admeasuring 550.00 square feet built up area. The building is constructed in the yea 1989, situated on the land having C.T.S. No- 1175, situated in the Revenue Village Versova, Taluka-Andheri, in the Registration District of Mumbai Suburban, and situated in the K West Municipal Ward.

All persons having or claiming any right, title interest, claim and demand of whatsoever nature into or upon the said flat or any part thereof and the said shares by way of sale gift, lease, lien, release, charge, trust, mortgage, maintenance, easement or otherwise howsoever and/or against the owner are hereby required to make the same known in writing to the undersigned supported with the original documents at his office at Shor No. 17, Ground floor, Nirmala C.H.S. Limited, Junction of Caesar Road and J.P. Road Andheri (West), Mumbai-400 058, within 14 days from the date of publication of this notice failing which, the claims etc. if any, of such person(s) shall be considered to have been waived and/or abandoned, and the transaction between the owner/s and m lients shall be completed.

Place: Mumbai Date: 11th July, 2023

Advocate High Cour Registration No. MAH/644/1988

SHAILESH B. SHAH

HCKK Ventures Limited

CIN: L45100MH1983PLC263361

Office No. 514, Roongta Business Center, 5th Floor, Govind Nagar, Nashik- 422009 Ph No.: +91 8976707683 | Email: info@hckkventures.com | Website: http://www.hckkventures.com STATEMENT OF UN-AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2023

Г					(₹in Lakhs
QI.		C	uarter Ende	d	Year Ende
SI No.	Particulars	30/06/2023 (Unaudited)	31/03/2023 (Unaudited)	30/06/2022 (Unaudited)	31.03.2022 (Audited)
1.	Total Income from Operations	10.18	12.00	0.45	16.60
2.	Other Income	5.90	1.31	5.16	12.62
3.	Net Profit/(Loss)for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	5.66	7.72	1.11	6.68
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional &/or Extraordinary items)	5.66	7.71	1.11	-4.98
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive				
	Income (after tax)]	5.66	7.71	1.11	-4.98
6.	Equity Share Capital	371	371	371	371
7.	Earnings Per Share (of Rs.10/- each)				
	1. Basic:	0.15	0.21	0.03	-0.13
	2. Diluted:	0.15	0.21	0.03	-0.13

Note: The Above financial Result of a Quarterly Financial Result filed with Stock Exchange unde Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and SEBI Circular No. CIR/CFD/FAC/2016 dated July 5, 2016. The Full format of the financial Resu for the guarter ended 30th June 2022 and Explanatory Notes are available on the stock exchang website at www.bseindia.com and on the company's website at http://www.hckkventures.com/ For HCKK VENTURES LIMITED

Rajendraprasad Tiwar PAN: ABGPT9599Q

Place: Mumba

Date: 07.07.2023

Smruthi Organics Ltd.

Registered Office & Corporate Office.:

'Balaji Bhavan', 165-A, Raiway Lines, Solapur - 413001 CIN: L24119PN1989PLC052562 Tel.: 0091-217-2310267, FAX: 0091-217-2310268 E-mail: cs@smruthiorganics.com Website: www.smruthiorganics.com

NOTICE OF 34th ANNUAL GENERAL MEETING

.Notice is hereby given that the 34th AGM of the company will be held or Saturday, 05th August, 2023 at 12:30 pm through Video Conferencing Other Audio-Visual means. This is in compliance with the General Circular No. 10/2022 dated December 28, 2022 issued by the Ministry o Corporate Affairs (MCA) and Circular No. SEBI/HO/CFD/POD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) hereinafter collectively referred to as "Circulars".

In compliance with the Circulars, electronic copies of the Notice of the AGM and the Annual Report for the year 2022-2023 will be sent to all the Members of the Company whose email addresses are registered with the Company / Depository Participant(s). The same will also be available on the website of the Company www.smruthiorganics.com and the website of stock exchanges at BSE Ltd and Metropolitan Stock Exchange of India Limited (MSE) at www.bseindia.com and www.msei.in respectively. The manner in which Members can cast their votes by remote e-voting or e-voting during the AGM (collectively referred to as "e-voting") are provided in the Notice of AGM.

B. Those Members who hold shares in physical form have not registered their email addresses with the Company are requested to register their email addresses with the Company's Share Transfer Agent, Adroi Corporate Services Pvt. Ltd. at rtaclientservice@adroitcorporate.com Members holding shares in dematerialized form may update their emai addresses with their depository participants.

The manner of e- voting by members holding shares in dematerialisec mode, physical mode and for members who have not registered their email addresses has been provided in the Notice of the AGM.

For Smruthi Organics Ltd Place: Solapur Date: 11 / 07 / 2023

Urvashi Khanna Company Secretary

Read Daily Active Times

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public in general at large that 1. SHRI BHANWARLAL GANESHRAM RATHORE, 2. SHRI MOHAMMED FIROZ MOHAMMED YUNUS and 3. SHRI. RAMGOPAL HIRALAL AGARWAL had purchased a residential premise from SHRI HARISINGH ARJUNSINGH BHATI under registered Agreement dated 21st May, 2015, each have having 33.33% share on the residential premise being Flat No. A/14, First Floor, Building known as JAY MAHAVIR DHAM CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD, admeasuring 360 sq. ft. Built-up area. JAY MAHAVIR DHAM CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD in BHAYANDER a society duly registered under the Maharashtra Co-operative Societies Act, 1960, under the Registration No. TNA/(TNA)/HSG/TC/12808/2001-02 Dated 9/7/2001, society has allotted Share certificate No. 013, dated-18/07/2010, share no. 061 to 065 of Rs.50 each, Society is constructed on a plot of land bearing Old Survey No.15, New Survey No.351, Hissa No. 3 & 4 (Part), Plot No.2, 3 & 4, of Village Bhayander at Modi Patel Road, Bhayander (W), Taluka & Dist. Thane, within the limits of Mira Bhayander Municipal Corporation in the Registration District, Sub-District of Thane.

LATE RAM GOPAL AGARWAL died on, Sunday, 4th December, 2022, without making any Will, leaving behind the widow ARUNA DEVI AGARWAL, SUNILKUMAR RAM GOPAL GARG, DINESHKUMAR RAMGOPAL GARG, SHIVANI SHAH and SAPNA SANJAY KUMAR as the only heirs and legal representative as per the law governed by the deceased at the time of death. The share of LATE RAM GOPAL AGARWAL is. 93.33% in the aforesaid flat shall devolved upon the aforesaid legal heirs.

The share of LATE RAM GOPAL AGARWAL i.e. 33.33% in the aforesaid flat shall devolved upon the aforesaid legal heirs.

The aforesaid SHRI BHANWARLAL GANESHRAM RATHORE, SHRI MOHAMMED FIROZ MOHAMMED YUNUS and the legal heirs of LATE RAM GOPAL AGARWAL intend to sell the aforesaid flat to the prospective purchaser/s. Therefore, any Person / Party having any kind of objection otherwise of whatsoever nature in respect of the said flat any kind of claim of whatsoever nature in respect of the said Flat by way of Sale, Exchange, Mortgage, Charge, Gift, Inheritance, Possession, Lease, Lien or otherwise howsoever should make the same known to the undersigned in writing at the address mentioned below together with documentary evidence within 15 days from the date of publication of this notice. In case no objections are received within the aforesaid time, it shall be presumed that there are no claimants and the aforesaid owners shall complete the sale transaction. the sale transaction.

Dated this10th day of July, 2023.

Sd/-PRAVIN MORE Advocate, High Court 5th Floor, Kala-Vihar, Near Revival Hospital, Prashant Nagar, Naupada, Thane-400602 Mobile - 9702442264 Notice is hereby given to the public at large on behalf of my clients Smt. Nita Dhanorkar and Baburao Mariba Dhanorkar, that I am investigating the title in respect of Flat No. 002, ground floor, area admeasuring 880 Sq. Ft. i.e 81.78 Sq. Mtrs. built up area in the wing A, Phase I, in the building known as Mauli Residency, bearing Gram Panchayat House No. 6/696/2, situated at village Wada, Taluka Wada, District Palghar, bearing S. No. 384/1pt and 170/1pt, Plot No. 11 to 19, within the imits of Panchayat Samiti Wada. My clients state that following documen pertaining to the said Flat is not in thei possession in original as same has been lost and misplaced for which my clients had also lodge police complain with the concerned police station i.e Wada Police station on 30.06.2023. Original registered Agreement for Sal dated 23.02.2010 reg. No VTD/383/2010 executed between Ms

PUBLIC NOTICE

Sai Pooja Developers and Mr. Jitesh Any person having claim, right, title o interest of any nature whatsoever by way of sale, gift, inheritance exchange, mortgage, charge, lien trust, possession, easement attachment or otherwise for lost o aforesaid agreement howsoever should intimate their objections, if any in writing within 15 (fifteen) days from the publication of this notice to Adv

Anushka R. Vanmali failing which, the

claim of the such person/s, if any, will deemed to have been waived and/or

abandoned for all intents and purpose ADV. ANUSHKA R. VANMALI ADVOCATE A/07, 2nd floor, Gwen Queer Apartment, Above Hotel Pavillion, Vasa

Road (W)-401202 Date:11.07.2023

OFFICE OF THE SPECIAL RECOVERY & SALES OFFICER, CO-OP. DEPT. GOVT. OF MAHARASHTRA C/O: Ekata Sahakari Patpedhi Maryadit, Agashi, Shirlay, Virar(W), Tal.- Vasai, Dist. – Palghar

'FORM "Z" (Sub-rule [11(d-1)] of rule 107)

Possession Notice for Immovable Property

Whereas the undersigned being the Mr.Nikesh N. Dudhgavkar Recovery officer of the **Ekata Sahakari Patpedhi Maryadit**, Agashi, Shirlay Virar(W), Tal.- Vasai, Dist. – Palghar Under the M.C.S. Act 1960 Section 156 & Rule 107(3) of M.C.S.1961 issued a demand notice calling upon the judgment debtors as follows

Sr. No.	Name of the judgment debtor	Demand Notice Date	Recovery Certificate/ Award No. & Date	Amount Dues Date	Amount Dues (Rs.)
1)	1) Shri. Samir Dilip Patankar 2) Smt. Mayura Samir Patankar	12/10/2020	1997, 1996 Dated 25/06/2020	31/07/2022	20,93,145/-
	Smt. Trupti Donal Tambe Shri. Donal Ramesh Tambe (Guarantor)	15/10/2020	1994 Dated 25/06/2020	31/07/2022	8,72,250/-
3)	Shri. Babalu Tukaram Salunkhe	26/12/2020	1995 Dated 25/06/2020	30/11/2022	16,74,340/-

to repay the amount mentioned in the notice with date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay the amount the undersigned has issued a notice for attachment dated as follows and attached the property described herein below The judgment debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under rule 107 [11(d-1)] of the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 on this date as follows:

Sr. No.	Name of the judgment debtor	Japti Antim Notice Date	Date of Symoblik Possion of Property		
1)	1) Shri. Samir Dilip Patankar 2) Smt. Mayura Samir Patankar	07/10/2022	02/11/2022		
2)	Smt. Trupti Donal Tambe Shri. Donal Ramesh Tambe (Guarantor)	07/10/2022	02/11/2022		
3)	Shri. Babalu Tukaram Salunkhe	02/12/2022	21/12/2022		

The judgment debtors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Ekata Sahakari Patpedhi Maryadit, Agashi, Shirlay, Virar(W), Tal.- Vasai, Dist. – Palghar for an amount mentioned above and interest & other charges thereon.

Description of the Immovable Property

Sr. No.	Property Holder's Name	Property Address	Property Address Property Name and Survey Number	Total Area Hect.	Property Tax.	Directions
				Sq.Feet.	Rs.	
	1) Shri. Samir Dilip Patankar 2) Smt. Mayura Samir Patankar	Add : Parijat, 11/12, Umrale Road, Opp. Chakreshwar Talav, Nalasoara(W), Tal. – Vasai, Dist. – Palghar 401203.	Parijat, Plat No.12,	Approximately 500 Sq.Feet		E - Plat No.11 Cheitra Dilip Patankar W - Open Place S - Door & Plat No.9 & 10 Sanju Patankar N - Back Side of Plat
	1) Smt. Trupti Donal Tambe 2) Shri. Donal Ramesh Tambe (Guarantor)	Add : Samel Mage, Kasar Ali, Nalasopara, Tal. Vasai, Dist. Palghar 401203.	As per Light Bill Meter No. 08216000762 Add : B 102, K.G.N. Appartment Samel, Nalasopara	Approximately 450 Sq.Feet		E - Door & Room No.103, Kini's Room W - Back Side of Room S - Aaija Villa Building N - Open Place
3.	Shri. Babalu Tukaram Salunkhe	Flat No.002, Ground Floor, Shiv Sadan Coop.Housing Society Ltd., Varad Vinayak Lane, Virar (E), Tal. – Vasai, Dist. – Palghar 401305.	Flat No.002, Shiv Sadan Co-op Housing Society Ltd.,	Approximately 355 Sq.Feet		E - Chawl, Galary W - Darga Maula S - Door, Plat No.3 Umesh Walavalkar's Room N - Back Side of Room

All that part and parcel of the property of above Borrowers consisting of Within the registration Taluka -Vasai, Dist. Palghar Date : 11/07/2023 Sd/-

AHMAD

Place: Vasai, Dist. Palghar

Nikesh N. Dudhgavkar Special Recovery & Sales Officer, Co-op. Societies, Maharashtra State

TO WHOM IT MAY CONCERN

MEGHA CHAKRABORTY, have lost m ICSE PASS CERTIFICATE and STATEMENT OF MARKS. Name of Applicant: MEGHA CHAKRABORTY Index Number: 6655500 Year of Passing: 2018 Name of School: RYAN INTERNATIONAL SCHOOL.

PUBLIC NOTICE

Late Smt. Savitri Gopal Gosavi was the Owner of a residential Flat No 402 in Om Sai (SRA) C.H.S. Ltd. registered under No. (MUM/SRA/HSG TC)/10674/2002/03) Situate at Bldg No.12A. Saiwadi, Sahar Road, Andhei (E), Mumbai-400069 and as a membe nolder of shares of the said society in respect of the said society in respect of the said flat..

Her Husband **Mr. Gopal Jayram** Gosavi had died on 12/03/1990. Smt Savitri Gopal Gosavi died or 21/01/2002. Her lonely son Mr Mahesh Gopal Gosavi, who was unmarried, also died on 12/09/2004 now leaving behind her married daughter Mrs. Reshma Raghunath Gosavi only as heir entitle to her estate Under Hindu Succession Act, 1956 and the said flat and the shares have to be transferred in the name of my clien

Mrs. Reshma Raghunath Gosavi. For transfer of the said flat with share lmv client Mrs. Reshma Raghunath Gosavi has submitted necessary documents to the society and SRA. M Client hereby invite any right, claims o objections from any other heirs person/s or other claimants/ objectors to transfer the said flat and the share: in the name of my client as proposed within 15 days from the publication o this notice. The claims/ objections shall be forwarded in my office at belov mentioned aid address. If no any claims/ objections are received in stipulated time the society shall be free to transfer the said Flat & Shares in the name of my client and regularize her nembership with the Society.

JALANDAR B. GONJARI (Advocate) 35/3, New Minicipal Colony Prof. N.S. Phadkae Marg Sai Wadi Andheri (East), Mumbai- 400069 Date: 08/07/2023 Place: Mumbai

CHANGE OF NAME I HAVE CHANGED MY NAME FROM MALANG CHIRAGALI TO MALANG SHAIKH AS PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM DHARMENDRA PRASAD GUPTA TO DHARMENDRA PRASAD GANESH PRASAD GUPTA AS PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM MISS DIMPLEBEN SHAMJIBHAI DAGHA TO MRS DIMPLE CHETAN SHAH AS PER DOCUMENTS HAVE CHANGED MY NAME FROM

PRATIBHA RAMNIKLAL SHAH TO VIPUL SHAH AS PER PREETI DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM VIPULKUMAR BHOGILAL SHAH TO VIPUL BHOGILAL SHAH AS PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM VIPUI KUMAR SHAH PREETI TO PREETI VIPUL SHAH AS PER

HAVE CHANGED MY NAME FROM SHAIKH SHARUKH HABIB TO SHAHRUKH HABIB ALI SHAIKH AS PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM SHAIKH HABIB TO HABIB ALI AS PER DOCUMENT. SHAIKH HAVE CHANGED MY NAME FROM

MADINA HABIB SHAIKH TO MADINA HABIB ALI SHAIKH AS PER DOCUMENT. HAVE CHANGED MY NAME FROM

ABDUL HAMID MOHAMED KASAM TO ABDUL SHAIKH HAMID SHAIKH AS PER DOCUMENTS

HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMED SABIR KHAN TO MOHD SHAFI MOHD SABIR KHAN AS PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM MAKDUM MUNIR AHMAD SHAIKH TO **MAKDUM SHAIKH** AS PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM IBRAHIM RAISALAM SIDDIQUI TO IBRAHIM RAIS SIDDIQUI AS PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM NIMAICHANDRA BISHNUPADA GHOSH TO **NEMAICHANDRA BISHNUPADA** GHOSH AS PER DOCUMENT.

CHANGE OF NAME

I HAVE CHANGED MY NAME FROM RAVIKANT SINGH SIMA TC RAVIKANT SEEMA SINGH PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM UMESH GUPJA TO UMESH GUPTA AS PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM SHAIKH MOHD FAIZAN ASLAM/ SHAIKH FAIZAN ASLAM TO FAIZAN SHAIKH AS MOHAMMAD

PER DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM ZIYAUL ISLAM SHAMSUL ISLAM/ TO ZIYAUL SAMSUL ISLAM ZIAYUL

SHAIKH AS PER DOCUMENT. HAVE CHANGED MY NAME FROM SAMSUL ISLAM SHAIKH/SHAMSUL ISLAM / SHAMSHUL ABDUL ISLAM

SHAIKH / SAMSUL ISLAM SHAIKH SAMSUL ISLAM AS PER DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM

MUSARRAT / MUSARAT JAHAN TO MUSRAT ABDUL KHAN AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM MS NEERA GOPAL SHIVGAN TO MRS SHALINI SHANKAR NAVLU AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM CHIRAG DINESHCHANDRA SHAH TO DINESH SHAH AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM DINESHCHANDRA MANSUKHLAL TO DINESH MANSUKHLAL SHAH AS PER DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM RAKSHA DINESHCHANDRA SHAH

TO RAKSHA DINESH SHAH AS PER DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM SHABEENA KHATOON MUSHTAQUE

AHMED TO SHABEENA ABOOZAR KHAN AS PER DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMAD RAZA SHAIKH TO MOHAMMAD RAZA

SHAIKH AS PER DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM BOSE JEHANN R TO JEHAAN BOSE AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMAD SHAMIM AHMAD ABDUL MANNAN SHAIKH TO AHMAD SHAMIM AHMED MOHAMMAD SHAIKH AS PER DOCUMENT.

CHANGE OF NAME I HAVE CHANGED MY NAME FROM

SHAIKH

TO

AHMAD RAZA MO SHAMIM AHMAD SHAIKH AS PER DOCUMENT. HAVE CHANGED MY NAME FROM KAHKASHAN PARVEEN TO KAHKASHAN PRAVEEN SHAIKH

RAZA

AS PER DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM

MANDANLAL LUNAKRAM JAIN TO MADAN LOONKARANJI JAIN AS

HAVE CHANGED MY NAME FROM ΑΤΑ BHARTI TO I ATA SHEKHAR CHOUDHARY AS PER

HAVE CHANGED MY NAME FROM SHRESTH DUTT CHATURVEDI
TO SHRESTH BRIJESH

CHATURVEDI AS PER DOCUMENT. HAVE CHANGED MY NAME FROM VISHA PADAVI TO VISHA KUMAR GAZZETE NO. MR-2381311 PADAVI

DATED **29/06/2023** HAVE CHANGED MY NAME FROM KUNDER PRASHANTHA VASUDEVA TO PRASHANT VASUDEV KUNDER

AS PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM ASHOKKUMAR MURLIMANOHAR CHHANGANI TO ASHOK M CHHANGANI AS PER DOCUMENT. HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMED JUBER KURESHI / ZUBER ATAULLA ATAULLA ZUBER ATAULLAH

HAVE CHANGED MY NAME FROM ATAULLA IBRAHIM KURESHI ATAULLAH IBRAHIM QURESHI AS PER DOCUMENT.

QURESHI AS PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM JAINABBI HAMID MHAJAVER TO ZAINAB ZUBER QURESHI AS PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM HAMID MHAJAVER TO ABDUL HAMID MUJAVAR AS DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM SAJID KALIKHUSSAIN MOGAL SAJID KHALIK HUSAIN MOGAL AS PER DOCUMENT

HAVE CHANGED MY NAME FROM TALAKKILE VALAPPIL
KELU TO SHEETA SHEETAL KELU TO SHEETAL KEL KOLAPURATH AS PER DOCUMENT.

CHANGE OF NAME HAVE CHANGED MY NAME FROM AVANI MEHUL SHAH

CHANDRAKANT GANDHI AVANI AS PER DOCUMENT. RAJENDRA VISHNU JAGADALE HAVE CHANGED MY NAME FROM

RAJENDRAKUMAR VISHNU JAGADALE TO RAJENDRA VISHNU JAGADALE AS PER DOCUMENTS . HAVE CHANGED MY NAME FROM JOJI ALEXANDER KATTUVILAYIL JOJI

JOJI ALEXANDER AS PER DOCUMENT. HAVE CHANGED MY NAME FROM

VIREN RAJESHKUMAR DHRUV TO RAJESH DHRUV AS PER DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM

SANDEEPKUMAR GULABCHAND YADAV TO SANDEEP GULABCHAND YADAV AS PER DOCUMENT. HAVE CHANGED MY NAME FROM

PRAKASH NARAYAN RAHALKAR PRAKASH NARAYAN RAHALKAR AS PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM ANWAR ALI AKTARALI SAYED TO ANWAR AKTHARALI SAYYED AS PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM KAZEMA ZAKIR PATEL KAZEEMA ZAKIR PATEL PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM ISHA PURVESHKUMAR PATEL TO **ISHA PURVESH PATEL** AS PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM THAKAR LALITKUMAR NATVARLAL
TO LALIT NATWARLAL THAKAR NATWARLAL THAKAR AS PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM RAVISH HARSHADRAI SHAH TO RAVISH HARSHAD SHAH AS PER DOCUMENT.

PUBLIC NOTICE TO WHOM IT MAY

This is to state that I, MEGHA CHAKRABORTY, have lost m ISC PASS CERTIFICATE and STATEMENT OF MARKS. Name of Applicant MEGHA CHAKRABORTY Index Number: 6655500 Year of Passing: 2020
Name of School: AVALON HEIGHTS

INTERNATIONAL SCHOOL,

NAVI MUMBAI.

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963

First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602 E-mail:- ddr.tna@gmail.com

Tel: 022-2533 1486 Io.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/29308/2023 Date :- 06/07/2023

Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 Application No. 379 of 2023.

Applicant: - Rashesh Co-Operative Housing Society Ltd. Add: 150 Ft. Road, Near Maxus Mall, Bhayandar (W.), Tal. & Dist. Thane-401104 Versus

Opponents :- 1. M/s. Shreeji Exhibitors, 2. Pravin Ranchodbhai Patil, 3 Prabhakar Mahadey Mhatre, 4, Shantaram Mahadey Mhatre, 5, Jai Jagdish Mishri 6. Jagdish Mohanlal Mishri, 7. Manharlal B Mehta, 8. Rashesh M Mehta, 9. M/s Shree G Partner Of Executors, 10. Pratima Chudamani Pandey, 11. Rashesh M Mehta, 12. Manharlal B Mehta 13. Varsha Manharlal Mehta, 14. Manharlal Balwantrai Mehta, 15. Dilip Sakarya Mhatre, 16. Anandi Narayan Patil, 17. Gangabai Anand Patil, 18. Baby Madhukar Patil, 19. Jairam Mangalaya Mhatre, 20. Pandurang Mangalya Mhatre, 21. Gayaneshwar Mangalya Mhatre, 22. Tai Vijay Patil, 23. Revti Jitendra Dharti, 24 Rakesh Alias Babul Mangalaya, 25. Parashuram Sukanya Mhatre, 26. Jayesh Anant Mhatre, 27. Ganesh Anant Mhatre, 28. Arvind Anant Mhatre, 29. Chandrakala Bhimraj Patil, 30. Hausabai Anant Mhatre, 31. Vimal Kashinath Mhatre, 32. Kandan Kashinath Mhatre, 33. Nitish Kashinath Mhatre, 34. Ganesh Anandrao Rakvi, 35. Sadananda Ramchandra Mharte. 36. Hareshwar Ramchandra Mhatre. 37. Ganesh Ramchandra Mhatre, 38. Ramesh Ramchandra Mhatre, 39. Umesh Ramchandra Mhatre, 40, Malti Umakant Chogle, 41, Nilam Kamalaka Kobarkar, 42. Bharti Raghunath Mhatre, 43. Nita Raghunath Mhatre, 44. Gita Raghunath Mhatre, 45. Rajiv Ganpat Rakavi, 46. Mayur Dwarkanath Mhatre, 47. Gajendra Dwarkanath Mhatre, 48. Meghna Milan Chogle, 49. Gauri Girish Patil, 50. Hemalini Dwarkanath Mhatre, 51. Sumati Dwarkanath Mhatre, 52. Umma Jaywant Mahimkar, 53. Suvarna Milan Patil, 54. Sanjay Bhalchandra Rakvi, 55. Mahendra Bhalchandra Rakvi, 56. Gajendra Bhalchandra Rakvi, 57. Madhavi Vinayak Raut, 58. Ujwala Dinesh Pinge, 59. Smita Sandeep Pansare, 60. Vimal Moreshwar Rakvi, 61. Sadhna Santosh Rakvi, 62. Shubham Santosh Rakvi, 63. Jai Santosh Rakvi, 64. Suchitra Sunil Rakvi, 65. Sachin Sunil Rakvi, 66. Mahesh Vinayak Rakvi, 67. Sandesh Vinayak Rakvi, 68. Aruna Anii Shelankar, 69 Alka Deepak Bhatte, 70. The Estate Investment Co. Pvt. Ltd., 71. Vishal Co-op. Hsg. Soc. Ltd., Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 18/07/2023 at 12.30 p.m.

Description of the Property - Mauje Bhayandar, Tal. & Dist. Thane							
Survey No./CTS No.	Hissa No.	Area					
262 277 278	1 and 3 1, 2, 4, 5 1 B	6149.65 Sq. Mtr.					
SEAL	Sd/- (Dr. Kishor Mande) District Deputy Registrar, Co.Operative Societies, Thane &						

NOTICE

Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

NOTICE is hereby given **Mr. Ashish Balram Nagpal** is the owners of Flat no. B-1 & Flat no. B-1/A, on the ground floor, admeasuring 450 Sq. ft Built up area, in the building known as "Juhu Apartment", in the society known as Juhu Apartments Co-operative Housing society Limited, constructed on land bearing CTS no. 1058, situated at juhu road, Bombay 400049, situated at Village Juhu, Taluka Andheri, District Mumbai, who has approached INDUSIND BANK., for creation of mortgage of the said flat

n favour of the Bank In respect of Flat no. B-1 This is to put on records that originally Mr. Janak Kunar Passi was the owner of said flat vide deed of exchange dated 12/10/1988, 1) Miss. Jagjit S. Singh & Mr. Prithipal Singh Arora of the one part and Mr. Janak Kunar Passi of the other part, the party of the one part are desire of shifting to an accommodation on ground floor due to the ill health of Mr. Prithipal Singh Arora and the party of other part is need of larger accommodation, the parties have mutually agreed for each others convenience, to exchange their respective flats among themselves. Area of flat no. C-15 agreed to be exchanged by parties of the one part is Appx. 550 Sq.ft and area of flat no. B-1 agreed to be exchanged by the party of the other part is approx.. 410 Sq.ft the parties have mutually agreed that the difference in value of

their respective flat amount. Stamp duty paid vide Agreement dated 13/12/1999 Ms. Jagjit S.Singh & Mr. Prithipal Singh Arora sold Flat No. B-1 to Mr. Ashish Balram Nagpal as the Transferee Flat no. B-1/A This is put on records that Ashok kumar Passi original owner of the said flat no B-1/A vide registered agreement made between Ashok kumar Passi sold said flat to Mrs. Padma Bakhru vide registered agreement made between Mrs. Padma Bakhru sold said flat to Mr. Keshavji L Gudhka vide registered agreement made between Mr. Keshavji L Gudhka sold said flat to Renu Makhija and Heena D Makhija as the Purchaser vide Registered Agreement of Transfer dated 07/05/1990 Renu Makhija and Heena D Makhija sold Flat no. B-1/A to Mr. Arjun Lulla, vide Ágreement dated 09/08/1994, Mr. Arjun Lulla sold said flat to Mr. Ashish Balram Nagpal. Further to put on records that original registered document in favour of Ashok kumar Passi 2. in favour of Mrs. Padma Bakhru 3. in favour of Mr. Keshavji L Gudhka and in favour of Renu Makhija and Heena D Makhija in respect of Flat no. B-1/A and registered document in favour of Mr. Janak Kunar Passi in rest of Flat no. B-1 are lost/misplaced, thus, any person having any claim against or to said flat by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, inheritance, lease, lien, tenancy, license, development rights, easement or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing alongwith supporting

MUMBAI Dated this 11[™] July 2023 Jitendra G. Shukla (Advocate, High Court)
Office no. 30, 3rd Floor, Islam Bldg., Opp. Akbarallys Men's, V. N. Road, Fountain, Bombay-400 001.

documents to the below mentioned address within Seven days from the ate hereof, otherwise it shall be accepted that there does not exist any

such claim and the same if any will be considered as waived.

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane

under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act. 1963 First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602 E-mail:- ddr.tna@gmail.com Tel: 022-2533 1486 No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/32983/2023 Date :- 10/07/2023

Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 Application No. 396 of 2023. Applicant :- Sadgurukrupa Niwas Co-Operative Housing Society Ltd.

Add: Kohoj-Khuntavali, Dubai Colony, Gautam Nagar Road, Ambernath (W), Tal. Ambernath, Dist. Thane-421501

Pandurang Vedpathak Take the notice that as per below details those. vhose interests have been vested in the said property may submit their say a the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and furthe action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 25/07/2023 at 12.30 p.m. Description of the Property - Mauje Kohoj Khuntavali, Tal. Ambernath, Dist. Thane

Opponents :- 1. Smt. Kanchan Ramesh Vedpathak, 2. Shri. Ramesh

Survey No./CTS No. Plot No. CTS No. Old S. No. 162 A/1 New S. No. 209/25 1 (Part) 300.00 Sq. Mtr.



Sd/-(Dr. Kishor Mande) District Deputy Registrar, Co.Operative Societies, Thane & Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963

First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602 E-mail:- ddr.tna@gmail.com No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/32982/2023 Date :- 10/07/2023

Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 Application No. 394 of 2023.

Applicant :- Sai Shagun Co-Operative Housing Society Ltd. Add : Mouje Belvale, Badlapur (E), Tal. Ambernath, Dist. Thane

Versus

Opponents :- M/s Annapurna Land Developer Shri. Manish Parbat Patel, Shri. Harshit Manish Patel, Smt. Dharmishtha Manish Patel, Smt. Kavita Ramesh Rathod Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 25/07/2023 at 12.30 p.m. Description of the Property - Mauje Belavli, Tal. Ambernath, Dist. Thane

> Area Survey No./CTS No. Hissa No. 334.45 Sq. Mtr. Sd/-(Dr. Kishor Mande) SEAL



District Deputy Registrar, Co.Operative Societies, Thane & Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

ऋतुचक्र नियमित ठेवण्यास वृक्ष लागवड आवश्यक - चंद्रपूर जिल्हाधिकारी

NOTICE No. 4612 Folio No. S04610 For Fauity 50 (Fifty) Shares Face Value ₹ 10/-. Dist No. 6723213 to 6723262 of Abbott India Ltd.. Standing in the name of Shailaia I has been lost or Mislaid and undersigne has applied to the Company to issuduplicate certificate for the said shares Any person who has a claim in respect o the said shares should lodge such clair with the Company at its Registered office Abbott India Ltd., 3-4. Corporate Park Sion-Trombay Road, Mumbai-400 071 within one Month from this date else the Company will Proceed to issue duplicate certificate

Date: 11.07.2023 SHAILAJA K Place: Mumbai Name of the Share Holder

PUBLIC NOTICE

All concerned are hereby informed

that one of my client Mohammed

Kalam Dargaȟi Shaikh, his wife

Nusrat Mohammed Kalam Shaikh

is legal owner of the property, having area admeasuring "135" Sq. Ft., lying

being and situated at 6-4/5, Laxmi

Commercial Premises Co-

Operative Society, Andheri - Kuria Road, Mohili Village, Sakinaka,

Mumbai - 400072. That my clients having ownership in the aforesaid

property which is subject matter of a

family dispute regarding the

ownership and one civil suit is filed

bearing S.C. No. 311/2023, in the

Bombay City Civil Court, at Mumbai That if Any person doing any types of transaction with Mr. Abdul

Majid Dargahi Shaikh and others as

and by way of sale, exchange, gif

mortgage, charge, trust, inheritance possession, leas lien or otherwise in

that event all those person shall held

responsible for the cost and

consequences and t said transaction

would be null and void. Therefore all

persons are hereby requested that if

any person having objection in

respect of the claim in above said flat,

from the publication notice to give in the writing, in the office of my

advocate A.K.Upadhyay & Associate, office at Shop No.22,

Om Vinavak Darshan CHS., Near Mayura Bar and Restaurant,

Achole Road, Sunshine.

Nallasopara (E), Palghar-401209, within a period of 15 days (both days

inclusive) Of Publication hereof

falling which the claim of such person

will deemed to have been waived and

A.K.Upadhyay & Associate

Place: Mumbai Dt. 11-07-2023

or abandoned.

(Advocate) Mob. 93226 01547

कार्यचलनातून एकूण उत्पन्न

. कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी)

(कर. अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)

अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)

कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकष

स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

इतर उत्पन्न

उत्पन्न (करानंतर))

तमभाग भांडवल

ठेकाण: मुंबई

चंद्रपूर, दि.१० : वृक्षाचे महत्व अनन्यसाधारण ग्लोबल आहे, आज वॉर्मिंग, पावसाची अनिश्चितता यामुळे ऋतूचक बिघडत आहे. याला कारण आहे वृक्षांची कमतरता त्यामुळे अधिकाधिक वृक्ष लाऊन ऋतुचक्र नियमित करण्याचे तसेच वृक्ष लागवड मोहीमेला यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विनय

गौडा यांनी शनिवारी आयोजित

थी. ॲन्थोनी कार्लिस्तो डिसोद्या व श्रीमती श्रीमती

पर्सी डिसोझा हे एचडीआयएल रेसिडेन्सी पार्क

बिल्डिंग नं.बी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.,

पत्ताः नारंगी बायपास रोड, डोंगरे, विरार पश्चिम,

पालघर-४०९३०३ या सोसायटीचे सदस्य आहेत आणि

सोसायटीच्या इमारतीमधील फ्लॅट क्र.**बी**२/२०५ चे

धारक आहेत, यांचे ०६.१२.२०२० रोजी कोणतेही

सोसायटी याव्दारे. सोसायटीच्या भांडवल/

मिळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स व

हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य

दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा

आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १४

दिवसांत सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत

प्रभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/ आक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ

अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह

मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर

काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत. तर मयत

सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील

शे अर्म व हितमं बंधाशी मोमायरी उपविधीतील

तरतुदींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास

सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या

भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व

हितसंबंधाच्या हस्तातरणास काही दावे/आक्षेप

सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या

उपविधीतील तरतुदींनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही

करेल. सोसायटींच्या नोंदणीकत उपविधींची प्रत

दावेदार/आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरिता सोसायटीचे

कार्यालय/सोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सूचना

प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या

गरखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी स.११

च्या वतीने व करिता

एचडीआयएल रेसिडेन्सी पार्क बिल्डिंग नं.बी को-

ऑपरेटिव्ह हौसिंग

सोसायटी लि.

सही / -

मा. सचिव

ठिकाण: मुंबई, दिनांक: ११.०७.२०२३

संपलेली तिमाही

92.00

9.39

0.02

0.09

0.09

309

0.29

0.29

4.90

५.६६

५.६६

५.६६

309

0.94

टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये आणि सेब

परिपत्रक क्र.सीआयआर/सीएफडी/एफएसी/२०१६ दिनांक ५ जुलै, २०१६ नुसार स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्या

आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३० जुन, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरित

वित्तीय निष्कर्षाचे/स्पष्टीकरण अहवालाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या http://www.hckkventures.com आणि

30.06.23 39.03.23 30.06.22 39.03.22

4.98

9.99

9.99

9.99

309

0.03

सीकेके वेन्चर्स लिमिटेडकरित

राजेंद्रप्रसाद तिवा

एचसीकेके वेन्चर्स लिमिटेड

सीआयएन: एल४५१००एमएच१९८३पीएलसी२६३३६१

नोंदणीकृत कार्यालय: ५१४, रुंगटा बिझनेस सेन्टर, ५वा मजला, गोविंद नगर, नाशिक-४२२००९

दूरः:+९१-८९७६७०७६८३, ई-मेलः info@hckkventures.com,

वेबसाईट: http://www.hckkventures.com

३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षीत

एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

प्रायं.५ पर्यंत उपलब्ध आहेत.

वारसदार न नेमता निधन झाले.

महानगरपालिका नटराज निकेतन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वटवृक्ष लागवड मोहीम राबविली जात आहे. या

केले.

वटवृक्षारोपण कार्यक्रमात मोहीमेअंतर्गत जिल्हा प्रशासन, चंद्रपूर गौडा जी. सी. व आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हरने पार पडला. चंद्रपूर मनपाने वृक्षलागवडीस

प्रभाग येथील शेंडे लेआऊट मोहीमेची सुरवात ३ जुन रोजी अटल सह्याद्री उद्यान येथे वृक्षारोपण कार्यक्रम जिल्हाधिकारी विनय

जाहीर सूचना

पड़ते यांचे दिनांक 0३.१०.२०२० रोजी निधन । गेट क्र.४, रफी अहमद किडवाई मार्ग, वडाळा. चे सह-प्राप्तकर्ते आणि शेअर्स क्र.६८१ ते ६८५ 🛮 सरदारीलाल खन्ना यांच्या नावे असलेले मुळ दिवसांत कळवावे. तद्नंतर दावा/आक्षेप विचारात घेतले जाणार नाही.

> सही/- वकील आर.बी. खानोलकर ठिकाण: मुंबई दिनांक:११.०७.२०२३

झाले. यांची विधवा पत्नी. हे प्लॉट क्र.१०५ करिता संयुक्त सदस्य म्हणून दाखल करुन घेण्यासाठी अभिनव कोहौसोलि.. अभिनव नगर. बोरिवली (पुर्व), मुंबई-४०००६६ यांच्याद्वारे दावा/आक्षेप मागविण्यात येत आहेत. याबाबत दावा/आक्षेप असल्यास खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे **प्लॉट क्र.०९, रोड क्र.०३,** सावली, अभिनव नगर, बोरिवली (पुर्व), मुंबई-४०००६६ येथे १५ दिवसांत कळवावे. अन्यथा आवश्यक ती प्रक्रिया केली जाईल आणि तद्नंतर दावा/आक्षेप विचारात घेतले

सही/- वकील आर.बी. खानोलकर 9373779८४२

मुंबई-४०००३१ या सोसायटीचे **श्री. इंदर मोहन** प्रमाणपत्र क्र.०९ (शेअर्स क्र.४१ ते ४५) या ऐवजी दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासमोर दावा आक्षेप मागविण्यात येत आहेत. मूळ प्रमाणपत्र हरवले/गहाळ झाले आहे. याबाबत दावा/आक्षेप असल्यास खालील स्वाक्षरीकर्ता **राजीव बी**. खानोलकर (वकल), प्लॉट क्र.०९, सावली, रोड क्र.०३, अभिनव नगर, बोरिवली (पुर्व), मुंबई-४०००६६ येथे १५

९३२३२२९८४२

HINDUSTAN Omposites LIMITED

नोंदणीकृत कार्यालयः पेनिन्सुला बिझनेस पार्क, ए टॉवर, ८वा मजला, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३. • ६८८०१००, **फॅक्स**:०२२–६६८८०१०५

ई-मेल:investor@hindcompo.com, वेबसाईट:www.hindcompo.com

कंपनीच्या समभागधारकांना सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ चे कलम १२४(५) व (६) सहवाचीता गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतरण व परतावा) अधिनियम, २०१६ (आयर्झ्पीएफ नियम) नुसार कोणत्याही भागधारकाद्वारे मागील ७ नियमित वर्षे किंवा त्यापेक्षा काळाकरिता कोणतेही लाभांशावर दावा केलेला नसल्यास/देण्यात आलेले नसलेले सर्व शेअर्स

आयईपीएफ नियमानुसार वित्तीय वर्ष २०१५–२०१६ आणि पुढील सर्व वर्षांकरीता कंपनीद्वारे घोषीतप्रमाणे ज्या संबंधीत भागधारकानी दावा न केलेले / देण्यात न आलेले लाभांश बाबत आयईपीएफ खातेमध्ये शेअर्स हस्तांतरीत करण्यात येणार आहे त्या सर्वांना वैयक्तिक सूचना मार्फत कंपनीने कळविले आहे. कंपनीने अशा भागधारकांचे संपूर्ण तपशील ज्यांचे शेअर्स आयईपीएफ प्राधिकऱ्यापुढे हस्तांतरणाकरीता देय आहेत असे सर्व http://www.hindcompo.com वेबसाईटवर अपलोड केले आहे. भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी दावा न केलेले /देण्यात न आलेले लाभांश व आयईपीएफ ब्रात्यात हस्तांतरीत होण्यास पात्र शेअर्सचे तपशिल <u>http://hindcompo.com/inves-</u>

स्वरूपात ज्यांची भागधारणा आहे अशा भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, नियमानुसार आयईपीएफ खात्यात शेअर हस्तांतरण उद्देशाकरिता त्यांच्याद्वारे धारण मूळ भागप्रमाणपत्राऐवजी द्य्यम भागप्रमाणपत्र pपनीद्वारे वितरित केले जाईल आणि अशा वितरणानंतर कंपनीद्वारे डिपॉझिटरीकर्डे कळविले जाईल आणि द्य्यम भागप्रमाणपत्र **डिमॅट** स्वरूपात रूपांतरीत करण्याची सहकार कारवाई केली जाईल आणि आयईपीएफ प्राधिकरण्याच्या नावे हस्तांतरीत केले जाईल. त्यांच्या नावे नोंद्र असलेले मळ भागप्रमाणपत्र साहजिकच रद्द केले जातील आणि यापुढे ते व्यवहार योग्य नसतील.

डिमॅट स्वरूपात भागधारणा असणाऱ्या भागधारकांनी कपया नोंद घ्यावी की. आयईपीएफ प्राधिकरण्याच्य **डिमॅट** खात्याच्या नावे शेअर्स हस्तांतरणासाठी सहकार कारवाई माध्यमातन डिपॉझिटरीकडे कळविले

जर कंपनीला **१४ ऑक्टोबर, २०२३** रोजी किंवा विस्तारित प्रमाणे तारखेला संबंधीत भागधारकांकडून कोणताही पत्रव्यवहार प्राप्त न झाल्यास नियमात दिलेल्या आवश्यकतेनसार कंपनीदारे नियमात विहित ारतुदीनुसार अंतिम तारखेला आयईपीएफ डिमॅट खात्यात शेअर्स हस्तांतरण केले जाईल. कृपया नोंद

निबंधक व भाग हस्तांतरण प्रतिनिधी **मे.लिंक इन टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड**, यूनिट **– हिंदुस्तान कम्पोझिट्स लिमिटेड,** सी–१०१, २४७ पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोळी (प.) मुंबई–४०००८३. दर:

सही/-रवी वैष्णव

दिनांकः १० जुलै, २०२३ कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

पॅन:एबीजीपीटी९५९९क्यु

संपलेले वर्ष

30.39

92.82

६.६८

-8.90

-8.80

309

-0.93

— गोखले रोड दादर, Pnb punjab national bank

प्लॉट क्र.२५५, सखाराम गोखले रोड (उत्तर), दादर पश्चिम-४०००२ ई-मेल: bo023510@pnb.co.in

खाली नमुद यादीनुसार ग्राहकांना आमच्या बँकेची वेबसाईट www.pnb.co.in व प्रदर्शित यादीनुसार लॉकर्स देण्यात आले होते. सदर धारकांनी लॉकर करारनामाच्या नियम व अटी पूर्ण केलेल्या नाहीत आणि मागील : वर्षांपेक्षा अधिक काळाकरिता त्यांचे लॉकर भाडे थकलेले आहे. या परिस्थितीत आम्ही लॉकर तोडु इच्छित आहोत आणि सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, पर्यायी व्यवस्था करण्यासाठी कार्यालयीन वेळेत दिनांक १०.१०.२०२३ रोजी किंवा त्यापुर्वी संबंधित शाखेत संबंधित व्यक्तींनी संपर्क करावा. अन्यथा दिनांक ११.१०.२०२३ नंतर संबंधित लॉकर्स तोडले जातील आणि लॉकरमधील असलेल्या वस्तु पुढील कोणतीही सूचना न देता जाहीर लिलावाने विक्री केल्या जातील. आलेला खर्च व भाडे थकबाकी व अन्य शुल्क लिलाव प्रक्रियेत वसुल

अ.क्र.	लॉकर क्र.	लॉकर धारकाचे नाव	शाखा
१	एए१८३	रोमा सिंग	गोखले रोड, दादर पश्चिम
2	एए२१६	ज्योती रामखयानी	गोखले रोड, दादर पश्चिम
3	एए२१९	पुजा मल्होत्रा	गोखले रोड, दादर पश्चिम
γ	एए२८७	अमित प्रफुलचंद्रा झवेरी	गोखले रोड, दादर पश्चिम
4	एए३०	भावना रघुनंदन कोडियाल	गोखले रोड, दादर पश्चिम
દ્	एए४७९	कांतिलाल सोमालाल काठवारा	गोखले रोड, दादर पश्चिम
9	एए२२१	रशिला रामजी वोरा	गोखले रोड, दादर पश्चिम
6	एए४२८	लता आर. शाह	गोखले रोड, दादर पश्चिम

सही. दिनांक: ११.०७.२०२३ प्राधिकृत अधिकार पंजाब नॅशनल बँक ठिकाण: मुंबई

परिशिष्ट क्र. १६ (उपविधी क्र. ३५ अन्वये)

ममता एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या; सीटीएस नं. १७७, पार्ट ऑफ परळ, शिवडी डिव्हीजन, जेरबाई वार्डिया रोड, शिवडी, मुंबई-४०० ०१५ या संस्थेचे सभासद असलेल्या वा संस्थेच्या इमारतीत सदनिका धारण करणाऱ्या खालील सभासदाचे निधन झाले आहे

अ क्र	मयत सभासदाचे नाव	मृत्यू दिनांक	वारसाचे नाव	रूम नं.
٩	मोतीराम धोंडू मोरे	२४/०७/२०१८	मालती मोतीराम मोरे	१/९१८
२	राधीका तुकाराम चव्हाण	०५/०४/२०१२	हरिश्चंद्र तुकाराम चव्हाण	१/१७०९
3	मंजुळा शंकर जाधव	२३/०९/२०१५	राजु शंकर जाधव	9/9829

यांनी संस्थेकडे वारस नोंदणीबाबत अर्ज दाखल केला असून संस्था या जाहिरातीद्वारे संस्थेच्या भांडवलात /मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासबधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हारकतदार याच्याकडन हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिध्द झालेच्या दिनाकापासून . ७ दिवसात त्यांनी आपल्या मागण्यांच्या व हरकतीच्या पुष्ठर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत. जर वर नृमुद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तीक्डून हक्क मागण्या किंवा हरकत सादर झाली नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील. जर अशा कोणत्याही हक्क मागण्या /हरकत आल्या तर त्याबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल्. नोंदी व उपविधीची एक प्रत मागणीदारास् /हरकत्दारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात संस्थेचे अध्यक्ष /सचिव यांच्याकडे सकाळी ११.०० ते ०१.०० पर्यंत नोटीस दिलेच्या तारखेपासून नोटीसीची मुदत सपण्याच्या तारखेपर्यत उपलब्ध राहील.

ठिकाण : मुंबई दिनांक : ११/०७/२०२३ अध्यक्ष / सचिव

ममता एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित

श्रीमती सुषमा दिपक पडते, दिपक दी. में. वडाळा महेश्वर कोहौसोलि., वडाळा

जाहीर सूचना

ठिकाण: मुंबई दिनांक:११.०७.२०२३

सीआयएन:एल२९१२०एमएच१९६४पीएलसी०१२९५५

गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) प्राधिकरणाकडे कंपनीचे समभागाचे हस्तांतरण

हे गुंतवणूकदार शिक्षाण व संरक्षाण निधी खाते (आयईपीएफ) यात हस्तांरीत केले जाईल.

tor-relations/iepf.htm पडताळून घ्यावे.

ज्या भागधारकांचे शेअर्स आयर्डपीएफ खातेमध्ये हस्तांतरीत करण्यास पात्र आहेत आणि वास्तविक

मागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, ज्यांचे अशा शेअर्स वरील सर्व प्राप्त लाभांसह आयईपीएफ प्राधिकरण खात्यात हस्तांतरीत होणारे दावा न केलेले लाभांश व शेअर्स या दोन्हीकरिता, काही असल्यास नमुना आयईपीएफ–५ ऑनलाईन विहित अर्ज करावे आणि नमुना आयईपीएफ–५ मध्ये नमद आवश्यक दस्तावेजांच्या वास्तविक प्रती आयईपीएफ नियमाअंतर्गत विहित प्रक्रियेचे पालन करून कंपनीच्या क्षेत्रिय अधिकाऱ्याकडे पाठवावेत.

कंपनीवर कोणताही दावा सांगता येणार नाही

जर संबंधीत भागधारकास या प्रकरणात व नियमाबाबत काही प्रश्न असल्यास त्यांनी कृपया संपर्क कंपन<u>ी</u> ९१-०२२-४९१८६२७०, ई-मेलः <u>rnt.helpdesk@linkintime.co.in.</u>

ठिकाणः मुंबई

परिशिष्ट क्र. १६ (उपविधी क्र. ३५ अन्वये) <u>नोटीस</u>

ममता एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या; सीटीएस न. १७७, पार्ट ऑफ परळ, शिवडी डिव्हीजन, जेरबाई वाडिया रोड, शिवडी, मुंबई-४०० ०१५ या संस्थेचे सभासद असलेल्या वा संस्थेच्या इमारतीत सदनिका धारण करणाऱ्या खालील सभासदाचे निधन झाले आहे.

अ. ज.	मयत सभासदाचे नाव	मृत्यू दिनांक	वारसाचे नाव	रूम न
٩	शानदार अब्बास इब्राहिम	१३/०४/२०१३	चिरायून्नीसा तैय्यब तांडेल	१/१८१५
२	जमालबी फकिर मुजावर	०२/१२/२००८	सिराज फकिर मुजावर	१/९२२
3	मरीयमबी अबुबकर लांबे	२१/०९/२०१५	हुसेन अबुबकर लांबे	१/१२०१

यानी संस्थेकडे वारस नोंदणीबाबत अर्ज दाखल केला असून संस्था या जाहिरातीद्वारे

संस्थेच्या भांडवलात /मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासबधी मयत सभासदाचे वारसदार किवा अन्य मागणीदार/हारकतदार याच्याकडून हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिध्द झालेच्या दिनाकापासून ७ दिवसात त्यांनी आपल्या मागण्यांच्या व हरकतीच्या पुष्ठर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत. जर वर नमुद केलेन्या मुदतीत कोणाही व्यक्तींकडून हक्क मागण्या किवा हरकत सादर झाली नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्य उपविधीनुसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील. जर अशा कोणत्याही हक्क मागण्या /हरकत आल्या तर त्याबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधीची एक प्रत मागणीदारास /हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सस्थेचे अध्यक्ष /सचिव याच्याकडे सकाळी ११०० ते ०१०० पर्यंत नोटीस दिलेच्या तारखेपासून नोटीसीची मुदत संपण्याच्या तारखेपर्यत उपलब्ध राहील.

विकाण : मुंबई दिनांक : १९/०७/२०२३ अध्यक्ष / सचिव ममता एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित

> परिशिष्ट क्र. १६ (उपविधी क्र. ३५ अन्वये) <u>नोटीस</u>

ममता एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या; सीटीएस नं. १७७, पार्ट ऑफ परळ, शिवडी डिव्हीजन, जेरबाई वार्डिया रोड, शिवडी, मुंबई-४०० ०१५ या संस्थेचे सभासद असलेल्या वा संस्थेच्या इमारतीत सदनिका धारण करणाऱ्या खालील सभासदाचे निधन

अ क्र	मयत सभासदाचे नाव	मृत्यू दिनांक	वारसाचे नाव	रूम न
٩	रामदास सोनू चिपळूणकर	98/08/2008	सिताबाई रामदास चिपळूणकर	१/२१२५
२	अर्जु न गंगाराम सापते	१६/०४/२०१३	विलास अर्जु न सापते	9/२०११

यांनी संस्थेकडे वारस नोंदणीबाबत अर्ज दाखल केला असून संस्था या जाहिरातीद्वारे पुरुथेच्या भाडवलात /मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसबंध हस्तातरीत करण्यासंबधी मयत सभासदाचे वारसदार किवा अन्य मागणीदार/हारकतदार याच्याकडून हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिध्द झालेच्या दिनाकापासून ९ दिवसात त्यांनी आपल्या मागण्याच्या व हरकतीच्या पुष्ठर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत. जर वर नमुद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तीं कडून हक्क मागण्याँ किवा हरकत सादर झालीँ नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील. जर अशा कोणत्याही हक्क मागण्या /हरकत आल्या तर त्याबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधीची एक प्रत मागणीदारास /हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सस्थेचे अध्यक्ष /सचिव याच्याकडे सकाळी ११०० ते ०१०० पर्यंत नोटीस दिलेच्या तारखेपासून नोटीसीची मुदत संपण्याच्या तारखेपर्यत उपलब्ध राहील.

ठिकाण : मुंबई दिनांक : १९/०७/२०२३ अध्यक्ष / सचिव

ममता एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित

दिनांक : १०.०७.२०२३

नगिनाबाग घेतला आहे. शहरासाठी वटवृक्ष लागवड प्रयत्न आहे.

जबाबदारी घेऊन करणे गरजेचे आहे. नागरीकांना वृक्षांशी जोडण्याचा मनपाचा योगनृत्य परिवारातर्फे गोपाळ मुंधडा उपस्थित होते.

व नटराज निकेतन संस्थातर्फे मंगला स्पर्धेत भाग घेऊन आपण वृक्षांची व मुकुंद पात्रीकर यांनीही आपले बिहारी वाजपेयी संकूल येथे वटवृक्ष मागणी करा मनपाद्धारे ते देण्यात मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी उपायुक्त लावुन करण्यात आली होती. सुंदर म येईल मात्र वृक्षाचे संगोपन नागरीकांनी अशोक गराटे,माजी सभापती राहुल पावडे, शहर अभियंता महेश बारई तसेंच माजी सभापती राहुल पावंडे यांनी तसेच परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने

shubham

ाझे उद्यान व सुंदर माझी ओपन स्पेस

या २ स्पर्धांमधुन प्रत्येक परिसरातील

शुभम होसिग डेव्हलपमेट फायनान्स कं.लि.

कॉर्पोरेट कार्यालयः ४२५, उद्योग विहार फेज ४, गुरगाव-१२२०१५ (हरयाणा), दूर.:०१२४-४२१२५३०/३१/३२,

स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता जाहिर सूचना

नियम ८(६)/९(१) आणि परिशिष्ट-४-अ मधील तरतुदीनुसार स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता विक्री सूचना (सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत)

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत शुभम हौसिंग डेव्हलपर्मेट फायनान्स कंपनी लिमिटेडचे (यापुढे सुभम म्हणून उल्लेख) प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ (अधिनयम) च्या नियम ९ सहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खाली नमुद केलेल्या तारखेला वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदारांना बोलाबून मागणी नोटीस जारी करतात, ज्यांची नावे स्तंभ (डी) मध्ये निर्दिष्ट तारखांना खाली स्तंभ (सी) मध्ये दर्शविली गेली आहेत्. त्या प्रत्येकाच्या विरोधात लिहिलेले आहे, त्यांना नोटीस मिळाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत खालील स्तंभ (ई) मध्ये दर्शविलेल्या कबाकीची रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुत्स २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत दिलेल्या स्त्रेभ (एफ) मध्ये वर्णन केले आहे, ती वसूल करण्यासाठी थकबाकीची रक्कम, स्तंभ (एच) मध्ये नमूद केलेल्या मालमत्तेच

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, खालील स्तंभ (एफ) मध्ये नमूद केलेल्या मालमत्तेचा व्यवहार करू नये आणि या मालमत्तेशी कोणताही व्यवहार शुभम हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लिमिटेडच्या शुल्काच्या स्तंभ (जी) च्या अधीन असेल. आता, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे कळविण्यात येते की, सदरील मालमत्ता प्रत्येक मालमत्तेच्या विरुद्ध कॉलम (के) मध्ये नमूद केल्यानुसार तारीख, वेळ आणि स्थळ सार्वजनिक लिलावाद्वारे सीलबंद लिफाफ्यांमध्ये निविदा मागवुन विकल्या जातील, प्रक्रिया आणि अटी व शर्ती खाली नमूद केल्या आहेत:

म. ह.	अर्ज क्रमांक	अर्जदाराचे नाव व पत्ता	कलम १३(२) अन्वये सूचना	मागणी सूचना रक्कम	मालमत्तेचे तपशिल	वर्तमान देव रक्कम	ताबा दिनांक व ताबाचा	आरक्षित मूल्य	इरठे (रू.) (१०%)	दिनांक, वेळ लिलावाचे
τ	बी	सी	दिनांके डी	*	एक	জী	प्रकार एच	आय	जे	ठिकाण के
1.	0VAS1704 00000500 5276	निजम अली शेख, सलेहा निजम शेख, फ्लॅट क्र.१०३, सूर कोहौसो, बेहलिम मंजिल नया नगर, मिरा रोड, महाराष्ट्र- ४०११०७	05-11-2018	₹ 20,37,089/-	पलंट क्र.४०७, ४था मजला लक्ष्मी कीर्ती इमारत, गाव खारी भाईंदर साई बाबा हॉस्पिटल समीर भाईंदर पूर्व जिल्हा ठाणे महाराष्ट्र ४०११०१	₹ 42,12,425/-	११.१०.२०१९ (सांकेतिक ताबा)	₹ 19,06,740/-	₹ 1,90,674/-	
2.	0VAS1710 00000500 8499	तुषार विश्वास राणे, वर्षा विश्वास राणे, विश्वास दत्ताराम राणे, गाव-पडावे, ता.कुराळ, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र-४१६५१८	27-04-2021	₹ 12,04,243/-	फ्लॅट क्र.०२, तळमजला, स्वामी वंदना कोहौसोलि, विड्ठल मंदिराजवळ, आंबेडकर रोड, आचोळे रोड, नालासोपारा पूर्व, ठाणे, महाराष्ट्र, ४०१२०९	₹ 18,10,304/-	२६.०७.२०२१ (सांकेतिक ताबा)	₹ 8,06,400/-	₹ 80,640/-	
3.	0KAL1808 00000501 4139	महेश बाळकृष्णा तिपासुल, बालामणी बाळकृष्णा तिपासुल, १३२३/१०३, बालाजी निवास, पदमानगर, न्यू कामेरी, भिवंडी, बालाजी मंदिराजवळ, ठाणे, महाराष्ट्र-४२१३०२.	27-09-2022	₹ 4,91,066/-	फ्लॅट क्र.१०२, १ला मजला गुडेल्ली निवास सर्व्हें क्र.४८ हिस्सा क्र.१७, कामतघर भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र- ४२१२०२	₹ 5,71,384/-	१९.१२.२०२२ (सांकेतिक ताबा)	₹ 10,25,920/-	₹ 1,02,592/-	
4.	0KAL1810 00000501 5529	विजय शांताराम गायकवाड, रेशमा विजय गायकवाड, हाऊस क्र.१४२, आंवेडकर नगर, माता रमाई गार्डन जवळ, बुध्द वाडा रोड पाली पोस्ट नवाडे पनवेल, रायगड, महाराष्ट्र- ४१०२०६.	31-10-2022	₹ 18,48,297/-	फ्लॅट क्र.३०२, ३रा मजला, विशाल हाइट्स हाऊस क्र.००४१ घणसोली, नवी मुंबई, महाराष्ट्र-४००७०९	₹ 21,12,060/-	२०.०१.२०२३ (सांकेतिक ताबा)	₹ 13,92,000/-	₹ 1,39,200/-	27-07-2
5.	0BEL1910 00000502 3908	भारत एस जैस्वाल, भिरादेवी भारत जैस्वाल, अभित भारत जैस्वाल, एफ एल ३०७ सुनिता अपार्टमेंट सेक्टर २६, कोपरी गाव, वाशी नवी मुंबई - ४००७०३.	26-06-2021	₹ 17,81,595/-	फ्लॅट क्र.३०१, ३रा मजला, बी विंग, कृष्णा रेसिडेन्सी, इमारत क्र.३ लोढा हेवनजवळ निळजे सव्हें क्र.१९८, हिस्सा क्र.९ ए, जुना सव्हें क्र.१९८, हिस्सा क्र.९ ई, नवीन सर्व्हे क्र.१५४, हिस्सा क्र.९ ए १, नवीन सर्व्हे क्र.१५४, हिस्सा क्र.९ ई, गाव निळजे, डॉबिवली पूर्व, डॉबिवली कल्याण, ठाणे, महाराष्ट्र, ४२१२०४	₹ 25,43,020/-	१६.०९.२०२१ (सांकेतिक ताबा)	₹ 16,47,760/-	₹ 1,64,776/-	10:00 AI 4:00 P १ला मजर कार्याल क्र.१०१, विंग, उष्
6.	OBEL1908 00000502 2359	अमित भारत बैस्वाल, मिरादेवी भारत बैस्वाल, आर क्र.२०४, एच क्र.१४३६, पांडे चाळ सेक्टर-२६, कोपरी गाव, वाशी नवी मुंबई, पांडे चाळ, ठाणे, महाराष्ट्र - ४००७०३.	27-04-2021	₹ 17,63,499/-	पलॅट क्र. ००१, तळमजल्यावर, बी-विंग, क्षेत्रफळ सुमारे २९५ चौ. फूट. (कारपेट), इमारत क्र.१ मध्ये, कृष्णा रेसिङेसी म्हणून ज्ञात, लोढा हेवन जवळ, निळजे, डॉबिवली (पूर्व), जमिनीवर बांधकामित जुने एस.क्र.१२१, एच. क्र. ३ + ४ए+ ४बी + ४ के, नवीन एस.क्र.१५१, एच. क्र.३ + ४ए+ ४बी +४के, मौजे- निळजे, ताकल्याण, जिल्हा-टाणे, महाराष्ट्र, ४२१२०४	₹ 26,06,095/-	२६.०७.२०२१ (सांकेतिक ताबा)	₹ 14,72,320/-	₹ 1,47,232/-	संकुल, ओक बाग, कल्याण पश्चिम, कल्याण, महाराष्ट्र- ४२१३०१
7.	OVIR19100 00005023 663	बीवन तिरूवा, नवाल सिंग, फ्लॅट क्र.४०६, साई सावली अपार्टमेंट, ४था मजला, गोगाटेवाडी गास गाव नाला सोपारा पश्चिम पालधर - ४०१२०३.	26-06-2021	₹ 12,48,093/-	पलॅट क्र.ए/४०६, चौथ्या मजल्यावर, साई सावली अपार्टमेंट, सर्व्हेंक्र.४११,हिस्साक्र.ए/१/बी, गाव, गास, ता. वसई आणि जिल्हा पालघर, टाणे, महाराष्ट्र, ४०१२०३ येथे स्थित.	₹ 17,09,056/-	१६.०९.२०२१ (सांकेतिक ताबा)	₹ 12,76,800/-	₹ 1,27,680/-	
8.	0BLR2002 00000502 7688	मोह. आसिफ, शकिर मोह. ब्लॉक क्र.सी ९३६ समोर, खोली क्र.ए ५८ बी ५ कुली कॅप्प उल्हास नगर, ठाणे, महाराष्ट्र ४२१००५.	26-10-2021	₹ 7,94,505/-	दुकान क्र.१, तळमजला, ए विंग, साई बाबा अपार्टमेंट विड्ठल मंदिराजवळ, सिटी सन्हें क्र.६५२, घर क्र.४ आणि सिटी सन्हें क्र.६७५, घर क्र.३ए आणि ३बी, वांगणी गाव वांगणी पूर्व तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे, ठाणे, महाराष्ट्र-४२१५०३	₹ 11,04,878/-	०८.०१.२०२२ (सांकेतिक ताबा)	₹ 11,80,000/-	₹ 1,18,000/-	
9.	0KAL2001 00000502 5973	सचिन धुंडीराज अरेकर, गायत्री सचिन अरेकर पोस्ट-शिरवली, ता.महाड जिल्हा रायगड महाराष्ट्र शिरवली, ता.रायगड - ४०२३०१.	20-08-2022	₹ 11,13,740/-	पलॅट क्र.१०१, १ला मजला, ए-विंग, तुळशी प्लाझा, मालमत्ता क्र.ए५७०१८४४५१००, सर्व्हें क्र.७२, हिस्सा क्र.०२(पी), गाव-नांदिवली, सेंट श्रांमस इंलिश स्कूल जवळ, चर्च गह्री, देसलेपाडा, नदीवली रोड, डोंबिवली पूर्व, जिल्हा-ठाणे-४२१२०१, महाराष्ट्र, ४२१३०१	₹ 12,77,881/-	११.११.२०२२ (सांकेतिक ताबा)	₹ 11,13,600/-	₹ 1,11,360/-	
0.	ONAI20110 00005031 747	राकेशकुमार चार्थीराज जैस्वाल, संगिता देवी, १९२ पंच परमेश्वर चाळ शास्त्री नगर बी मुलुंड पश्चिम, मुंबई - ४०००८०.	27-09-2021	₹ 11,47,552/-	फ्लॅंट क्र.३०१, ३रा मजला, ए विंग, जन विकास नगर, सन्दें क्र.४४/१/इडी (जुना सन्दें क्र.१००ए१/१सी), गणेश नगर राणी शिगाव रोड, गाव काटकर ता.आणि जिल्हा पालघर, ठाणे, महाराष्ट्र, ४०१५०१	₹ 15,65,407/-	१६.१२.२०२१ (सांकेतिक ताबा)	₹ 9,04,800/-	₹ 90,480/-	
1.	0D0M210 70000050 37352	जितंद्र बंदू रिंजाड, एंदुरा बंदू रिंगजाड, मु.कोंडळ भानढान पाडा जवळ, ठाणे, महाराष्ट्र ४१९३९२.	31-10-2022	₹ 15,71,696/-	फ्लॅट क्र.१०२, १ला मजला, बी-विंग इमारत क्र २ लोटस पार्क गट क्र.३६७, भूखंड क्र.५, ६, ७, ८, ९, आणि १० गाव-कुबूस, ता. वाडा व जिल्हा-टाणे महाराष्ट्र- ४२१३१२.	₹ 17,98,407/-	२०.०१.२०२३ (सांकेतिक ताबा)	₹ 16,44,000/-	₹ 1,64,400/-	
2.	OBEL1811 00000501 6294	सारिका मनिष माळी, मनिष राजन माळी, फ्लॅट क्र.४०१, ४०२, ४था मजला, विमल वास्तू अपार्टेमेंट गाव देवीवाडी, घणसोली, नवी मुंबई - ४००७०१.	22-04-2021	₹ 25,05,561/-	फ्लॅट क्र. ४०१ आणि ४०२, चौथा मजला, घर क्र. ०४२३/००३, विमल वास्त् अपार्टमेंटगाव - घणसोली, चिचली, नवी मुंबई, महाराष्ट्र, ४००७०१	₹ 35,58,129/-	१५.१२.२०२२ (सांकेतिक ताबा)	₹ 25,83,840/-	₹ 2,58,384/-	11-08-2 10:00 A 4:00 I ੧ਵਜ਼ ਸਵ
3.	OKAL1806 00000501 3264	तानाजी शिवाजी कांबळे, पूजा तानाजी कांबळे, खोली क्र.०७३४/००२, आंबेडकर नगर, दिवा नाका, बुध्दविहार जवळ, ठाणे - ४००७०८.	22-04-2021	₹ 8,29,473/-	पलॅट क्र.४०६ चौथा मजला एकनाथ अपार्टमेंट एनएमएमसी घर क्र.१२४०-०६, १२४०-००७, १२४०-००११, १२४०-०१२, १२४०-०११अ, प्रॉप. नोचा-चा १२४०-०६, १२४०-१२४०, ७४०- १२०१२, १२४०-१२४०, १२४०-१२१ गणशोली गावठाण नवी मुंबई महाराष्ट्र ४००७०१	₹ 11,85,332/-	०३.०२.२०२३ (सांकेतिक ताबा)	₹ 9,07,200/-	₹ 90,720/-	कार्याल १०१, र्स उषा संद् ओक ब
4.	ONAI21020 00005034 172	राज् शिवाजी माने, मंगल राज्याने, मिठी हिरा चाळ, स्वदेश मिल रोड, नागोबा चौक, हनुमान मंदिर जवळ, कुर्ली, मुंबई, महाराष्ट्र-४०००७०.	27-09-2022	₹ 6,19,004/-	पलॅट क्र. २०१, ररा मजला, विंग-बी, ट्युलिप इमारत, गोकुळ धाम कॉम्प्लेक्स सल्हें क्र. १२, हिस्सा क्र. २ ए, नेरळ- बदलापूर रोड, रेल्वे स्टेशनजवळ, शेलु, तालुका कर्जत, जि. रायगड, महाराष्ट्र -४१०१०१	₹ 6,60,627/-	१९.१२.२०२२ (सांकेतिक ताबा)	₹ 9,04,320/-	₹ 90,432/-	कल्याण प कल्या महाराः ४२१३

बोली आमंत्रित करून जाहिर लिलावाची प्रक्रिया आणि अटी आणि नियम:

मालमत्तेची दि.२१.०७.२०२३ रोजी (अ.क्र. १ ते ११ करिता) आणि दि.०५.०८.२०२३ रोजी (अ.क्र. १२ ते १४ करिता) स.१०:०० ते दु. ०४: वा. दरम्यान निरिक्षण केली जाऊ शकते. विक्री सरफायसी कायदा/नियम २००२ मध्ये विहित केलेल्या अर्टीच्या अधीन आहे आणि येथे नमूद केलेल्या अटी व शर्ती तसेच इच्छुक/सहभागी बोलीदारांनी सादर करावयाच्या प्रस्ताव/बोली दस्तऐवजांमधीत

स्थानिक पातळीवर देय असलेल्या शुभम हौ सिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लिमिटेडच्या बाजूने असलेल्या इसारा रक्कम ठेव करिता डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डरसह अधोस्वाक्षरीदारांच्या कार्यालयात बोली एका मोहरबंद लिफाफ्यात सादर केल्या जातील. बयाणा ठेवीवर कोणतेही व्याज असणार नाही. बोली फॉर्मसोबत प्रस्तावित बोलीदाराने त्याचा /तिचा ओळखींचा पुरावा /केवायसी मानदंड आणि राहण्याचा पुरावा जसे की पासपोर्टची प्रत, आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे कार्ड, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इ. आणि आयकर विभागाने जारी केलेले पॅन कार्डची प्रत देखील जोडावी

इसारा रक्कम ठेवसह बोली सादर करण्याची शेवटची तारीख २५.०७.२०२३ रो**जी (अ.क्र. १ ते ११ करिता) आणि दि.०९.०८.२०२३ रोजी (अ.क्र. १२ ते १४ करिता) व पूर्वी, स. ११:०० वा. ते दु. ०४:०० वा.** पर्यंत

अखेरीस प्रत्येक मालमत्तेकरिता दर्शविलेल्या राखीव किमतीपेक्षा कमी असल्यास मालमत्ता विकली जाणार नाही.

विक्रीच्या तारखेला, प्राप्त झालेल्या सर्व बोली उघडल्या जातील आणि सर्वोच्च बोली लावणाऱ्याची बोली, जर ती राखीव किंमतीपेक्षा जास्त असेल तर, कंपनी स्वीकारू शकेल. तथापि, लिलावाच्या ठिकाणी वैयक्तिकरित्या उपस्थित असलेल्या बोलीदारांना त्यांची बोली किमत आणखी वाढवण्याचा अधिकार असेल, किमान रु. ५,०००/- (रु. पाच हजार फक्त) आणि उच्च बोली किमत प्रस्तावित झाल्यास ते स्वीकारण्याच अधिकार कंपनीकडे असेल. त्यानंतर, खरेदीदाराने विक्री किंमतीच्या २५% (पंचवीस टक्के) रक्कम जमा करणे आवश्यक असेल, बयाणा ठेव समायोजित केल्यानंतर, हातोडा पडल्यानंतर लगेचच, त्या रकमेच्या पावतीवर बोली स्वीकारणे कंपनी पुष्टी करेल. वेळ वाढविण्याच्या विनंतीला प्राधिकृत अधिकारी त्याच्या विवेकबुद्धीनुसार योग्य आणि योग्य वाटतील अशा अटी व शातींच्या अधीन राहून परवानगी देऊ शकतो. हातोडा पडल्यावर सर्वाधिक बोली लावणाऱ्याने बोलीच्या रकमेच्या २५% रक्कम ताबडतोब निविदा करण्यात अयशस्वी झाल्यास सर्वाधिक बोली लावणाऱ्याने जमा केलेली बयाणा रक्कम जेम केली जाईल आणि मालमत्ता दुसऱ्या सर्वोच्च बोली लावणाऱ्याला दिली जाईल. खरेदी किमतीची शिल्लक रक्कम खरेदीदाराने सदर मालमत्तेच्या विक्रीची पुष्ठी केल्याच्या पंधराव्या दिवशी किंवा त्याआधी अधोस्वाक्षरी केलेल्या व्यक्तीला किंवा पक्षांनी लिखित स्वरूपात मान्य केल्यानुसार अशा विस्तारित कालावधीसाठी अदा केली जाईल. देय न केल्यास आणि वर नमूद केल्याप्रमाणे वेळेत, कंपनीने बयाणा ठेवी आणि/किंवा खरेदीदाराने केलेली इतर कोणतीही ठेव जप्त करण्याची आणि मालमत्तेचा पुन्हा लिलाव करण्याची मुभा असेल. त्या कसूरदार खरेदीदाराने मालमत्तेवरील किंवा नंतर विकल्या जाणाऱ्या रकमेच्या कोणत्याही भागावरील सर्व दावे जप्त केले जातील.

शुभम हौसिंग डेन्हलपमेंट फायनान्स कंपनी लिमिटेडच्या बाजूने सर्व देयके खरेदीदाराकडून डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डरद्वारे केली जातील.

पूर्ण विक्री मिळाल्यावर, कंपनी खरेदीदाराच्या नावे विक्री प्रमाणपत्र जारी करेल आणि मालमत्तेचा ताबा खरेदीदारास देईल. अनुसूचीत वर्णन केलेली ही स्थावर मालमत्ता आग किंवा चोरी किंवा इतर अपघातांमुळे होणारे नुकसान किंवा नुकसान आणि विक्रीची पुष्टी केल्याच्या तारखेपासून इतर जोखीम यासह सर्व बाबतीत खाली स्वाक्षरी केलेला अधिकृत अधिकारी खरेदीदाराच्या एकमेव धोक्यात राहील आणि असेल. खरेदीदाराला कोणत्याही कारणास्तव विक्री रद्द करण्याचा अधिकार असणार नाही.

. बयाणा रकमेसाठी जमा केलेला डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डर अयशस्वी बोलीदारांना परत केला जाईल

११. सर्व उद्देशांसाठी या मालमत्तांची विक्री 'जे जसे आहे जेथे आहे आणि जसे आहे जे आहे' आणि जसे आहे तसेच कोणत्याही आधाराशिवाय आहे यावर काटेकोरपणे आहे. कंपनीला उपरोक्त गुणधर्मांवर कोणत्याही

स्वरूपाच्या कोणत्याही भारांची माहिती नाही. २. मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, हस्तांतरण शुल्क, उत्परिवर्तन शुल्क आणि उपरोक्त संदर्भित मालमत्तेच्या संदर्भात इतर कोणतेही शुल्क संबंधित सर्व खर्च केवळ खरेदीदारानेच उचलले जातील.

१३. अधिकृत अधिकारी सर्वोच्च ऑफर किंवा कोणत्याही किंवा सर्व प्रस्ताव/बोली स्वीकारण्यास बांधील नाही आणि कंपनीने कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व बोली नाकारण्याचा अधिकार राखून ठेवला आहे.

१४. स्वत: बोलीदार किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीला प्राधिकरण पत्र सादर केल्यावर विक्री प्रक्रियेत भाग घेण्याची परवानगी दिली जाणार नाही.

१५. कायद्याच्या कलम १३(८) अन्वये मालमत्तेच्या विक्रीसाठी निश्चित केलेल्या तारखेपूर्वी कोणत्याही वेळी वरील नामांकित कर्जदारांद्वारे सर्व खर्च शुल्क आणि कंपनीने केलेल्या खर्चासह सर्व देणी निविदा किंवा निकाली

काढल्या गेल्यास, नंतर मालमत्ता विकली जाणार नाही आणि संभाव्य बोलीदाराकडून प्राप्त झालेल्या सर्व बोली कंपनीवर कोणतेही दायित्व/दावा न करता त्यांना परत केल्या जातील

६. ही सूचना वरील कर्जदारांना सिक्युरिटी इंटरेस्ट एनफोर्समेंट नियम २००२ च्या नियम ८(६) आणि परिशिष्ट ४ए अंतर्गत ग्राहकांना त्यांच्या संबंधित पत्त्यावर कॉलम सी आणि एफ मध्ये नमूद केल्यानुसार सूचना देखील

१७. विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्तींसाठी, कृपया प्रतिभूत धनकोंच्या वेबसाइटवर दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्या, म्हणजे WWW.Shubham.co.

१८. अधिक माहितीसाठी, स्पष्टतेसाठी किंवा कोणत्याही मदतीसाठी, **अधिकृत अधिकारी - दिनेश पांडे** यांच्याशी **मोबाईल क्र. ९३१५१२४४७९** वर संपर्क साधावा. ठिकाण : गुरगाव

प्राधिकत अधिकारी शुभम हौसिंग डेव्हलपर्मेट फायनान्स कॅपनी लिमिटेड